

खरेदी खत, बक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/406/2022

दिनांक : 11/12/2022

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35B1006421400 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. रामसुमेर आर. यादव अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 77 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. शकुंतला वियज यादव रा- शॉप इंदीरा गांधी मार्केट, मधु कॉम्प्लेक्स, शॉप नं. 8 उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 06/12/2022 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202200021620) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी शकुंतला वियज यादव अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. रामसुमेर रामकृपाल यादव (लिहुन देणार) श्री/श्रीम. सोमनाथ सुभाष राय (लिहुन घेणार) यांचे दरम्यान अनोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 237/04 दिनांक: 03/06/2022)
- 3) श्री/श्रीम. सोमनाथ सुभाष राय (लिहुन देणार) श्री/श्रीम. शकुंतला वियज यादव (लिहुन घेणार) यांचे दरम्यान अनोंदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. जी1/388 दिनांक: 21/09/2022)
- 4) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. जी1/10 दिनांक: 06/12/2022)
- 5) दिनांक 06/12/2022 रोजीचे बित्तबातमी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.

(अविनाश महाले)

लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 35B1006421400 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. शकुंतला वियज यादव अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(नारायण कुलकर्णी)

कर निरीक्षक

कर निरीक्षक यांच्या अधिवासानुसार प्रस्तावित

(मनोज/गोकलानी)

उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)

कर निर्धारक व संकलक

Change of Name & Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	108035/1061
Date	11/12/2022
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.
मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/406/2022
Token No. 41202200021620

Date- **11/01/2022**
Sr. No. 35/1781

To,

SMT. SHAKUNTALA VIJAYKUMAR YADAV

Shop Opp. Indira Gandhi Market Opp. Madhu Complex Shop No. 8
Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
Bearing Sr. No. 35/1781 Of Mpl Assessments Register
Ref:- Your Notice Dated:06/12/2022

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Ramsumer R Yadav** Under Ward No. 35 Property No. 35BI006421400 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: G1/10	Dt: 06/12/2022
12.	Objection Notice published in th News paper Namely Bittbatmi	No: -----	Dt: 06/12/2022
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: 237/04 No: g1/388	Dt: 03/06/2022 Dt: 21/09/2022

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

[Signature]
Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation